

8th February, 2020

To,
The Listing Department,
BSE Limited
P.J. Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001

Scrip code

: 512149

Scrip Id

: AVANCE

Subject: Newspaper Clipping of Outcome of Board Meeting held on 7th February, 2020.

Dear Sir/ Madam,

Pursuant to regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on 7th February, 2020have inter-alia considered and approved the Un-audited Financial Results for the quarter and nine months period ended 31st December, 2019.

In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) dated 8th February, 2020 is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You.

For Avance Technologies Limited

Srikrishna Spamidipati

Managing Director DIN: 02083384

1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period

Particulars

3 Net Profit/(Loss) for the period before Tax

4 Net Profit/(Loss) for the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Equity share Capital (Face Value Rs.10/- per share)

and Stock Exchanges - BSE (www.bseindia.com)

Provision for current taxes will be made at the end of the year.

5 Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet)

8 Earning Per Share Basic and diluted (in Rs.)

(Not annualised)

comparable.

Place : Mumbai

Date: 07/02/2020

Place: Ahmedabad

NOTES:

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

FINANCIAL EXPRESS

AVANCE TECHNOLOGIES LIMITED CIN: L51900MH1985PLC035210

Regd. Office: Office No. 7, 5th Floor, Block-A, Aidun Building, 1st Dhobi Talao Lane,

Mumbai – 400 002. **Email:** info@avance.in/avancetechnologiesltd@gmail.com Website: www.avance.in; Tel No.: 919987053725 Extracts of the Statement of Un- audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2019 (Amt. in Lakhs.)

	Standalone					
Particulars	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)	Nine months ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter ended 31.12.2018 (Unaudited)			
Total income from operations (net)	2.600	25.860	35.859			
Net Profit/(Loss)for the period						
(before tax and exceptional items)	(1.179)	4.783	1.480			
Net Profit / (Loss) for a period before tax						
(after exceptional items)	(567.304)	(1,725.235)	1.480			
Net Profit / (Loss) for the period after tax	(567.304)	(1,725.235)	1.480			
Total Comprehensive Income for the period	(567.304)	(1,725.235)	1.480			
Paid-up Equity Share Capital						
(Share of Rs. 10/- each)	19,819.174	19,819.174	19,819.174			
Earnings per equity share						
1. Basic:	(0.286)	(0.870)	0.001			
2. Diluted:	(0.286)	(0.870)	0.001			
Note:	1					

quarter and nine months period ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com). Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary. For Avance Technologies Limited

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the

Date: 07/02/2020 Place: Mumbai

(₹ in lakhs)

(As. in Lakh)

31-12-2018

Unaudited

39,078

274

169

186

22,192

0.08

0.08

(Rs. in Lakh)

31-12-2018

Unaudited

For Inox Wind Limited

35,104

1.641

1,078

Devansh Jain

Nine Months Ended Year Ende

52.99

31.91

31.9

31.91

31.91

302.73

1.05

Audited

6.64

6.64

5.33

5.33

0.18

For Ind Renewable Energy Limited

Jitendra K. Vakharia

CEO & Director

DIN 00047777

302.73

31.12.2019 30.09.2019 31.12.2018 31.12.2019 31.12.2018 31.03.201

39.18

39.18

39.18

39.18

302.73

1.29

(Formerly Known As Vakharia Power Infrastructure Ltd.)

Silv-

(Rs. in Lacs)

Audited

33.01

33.01

28.01

28.01

302.73

62.92

0.93

Director

Quarter ended Nine months ended Quarter ended

31-12-2019

Unaudited

57,093

(13,417)

(8,722)(8.632)

22,192

(3.93)

(3.93)

Quarter ended Nine months ended Quarter ended

31-12-2019

Unaudited

39,469

(8.884)

(5,749)

On behalf of the Board of Directors

Srikrishna Bhamidipati **Managing Director** DIN: 02083384

PUBLIC NOTICE

This Public Notice is issued in compliance with the provisions of the Circular No. DNBR (PD) CC. No. 065/03.10.001/2015-16 dated July 9, 2015 and the Master Directions - Non-Banking Financial Company - Systemically Important Non-Deposit taking Company and Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 (as amended from time to time) issued by the Reserve Bank of India ("RBI").

Edelweiss Finance & Investments Limited ("the Company"/ "EFIL") is a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, having its Registered Office at Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai - 400 098 and is registered with RBI as a Non-banking Financial Company not Accepting Public Deposits ("NBFC") in accordance with the provisions of the Reserve Bank of India Act, 1934 (as amended from time to time).

Edelweiss Financial Services Limited, the shareholder (hereinafter referred to as the 'Transferor') of the Company holding 34,35,332 equity shares of the face value of Rs. 10/- each ("Sale Shares") in the Company representing 100% of the equity share capital of the Company, is desirous of selling the Sale Shares to Edelweiss Securities Limited ("Transferee/ESL"), a company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at 2nd Floor, MB Towers, Plot No. 5, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad – 500 034.

The Transferor proposes to sell and transfer the Sale Shares to the Transferee consequently, resulting in change in shareholding of the Company. The Transferee and the Company are the subsidiaries of the Transferor. Consequent upon the change in the shareholding as mentioned above, the Company will become a wholly owned subsidiary of the Transferee. There will be no change in control/management of the Company. The proposed transfer of Sale Shares would enable the Company to attain greater level of efficiencies and more aligned to market dynamics.

Any person objecting to the aforesaid sale of the Sale Shares in any manner whatsoever, may lodge objections with full particulars and supporting documents within 30 (thirty) days from the date of the publication of this notice at the Registered Office of the Company and also with the Reserve Bank of India, Department of Non-Banking Supervision, Mumbai Regional Office, 3rd Floor, Reserve Bank of India, Opp. Mumbai Central Railway Station, Byculla, Mumbai – 400 008.

No public deposits have been taken by the Company nor are any public deposits outstanding as on the date of this notice. The Company does not intend to accept any deposits from the public after transfer of shareholding. The RBI does not accept any responsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements or representations made or opinions expressed by the Company and for discharge of liability by the Company.

For Edelweiss Finance & Investments

B. Renganathan

Pooja Doshi **Company Secretary** Date: February 8, 2020 Place: Mumbai

Company Secretary Date: February 8, 2020 Place: Mumbai

For Edelweiss Financial Services Limited

For Edelweiss Securities Limited

Tarun Khurana Company Secretary Date: February 8, 2020 Place: Hyderabad

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone No: 022 - 6188 4700 Email: sys@pegasusarc.com URL: www.pegasus-arc.com PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described secured asset mortgaged/charged to the Secured Creditor, being Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus

Group One Trust 34 (Pegasus), having being assigned the dues of the below mentioned borrower along with underlying securities, interest by IndusInd Bank Limited vide Assignment Agreement dated 31/12/2018 under the provisions of SARFAESI Act. Pursuant thereto, on the failure of the below mentioned borrower and guarantors to repay the dues the Assignee had issued Notice under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 on 19/04/2019 calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice. Further the borrower and its guarantor failed to repay the amount and the undersigned has taken possession of the proper

ty described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on 26/08/2019. In view of the aforesaid the below mentioned mortgaged properties will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" along with Leave and License Agreement details are given below. The auction will be on 27/02/2020 for recovery of Rs. 34,83,20,227.56/- (Rupees Thirty Four Crores Eighty Three Lakhs Twenty Thousand Two Hundred Twenty Seven and Fifty Six Paisa Only) as on 15/04/2019 less amounts paid if any after this date, if any, along with further interest at the contractual rate and costs, charges and expenses due to the Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd., from the borrower Prathamesh Dream Properties Ltd., M/s Prime Enterprises, Mr. Vikash Jain and Mr. Dilip Jain. The reserve price will be Rs.40,96,00,000 /- (Rupees Forty Crores Ninety Six Lakhs Only) and the earnest money deposit will be Rs. 4,09,60,000 (Rupees Four Crores Nine Lakhs Sixty Thousand Only).

Further the prospective bidders are hereby informed that vide a Leave and License Agreement dated 23/11/2019 between Prathamesh Dream Properties Private Limited and Future Supply Chain Solution Limited valid for a period of Five years commencing from 01/11/2016 till 31/10/2021 with an option to renew the same for a further period of 5 years. The licensee shall pay to Licensor a monthly consideration at the rate of Rs.17.54/- per sq. ft. per month on the built-up area of 2,08,080 sq. ft amounting to Rs. 36,50,764/- per month up to 30th May 2017. The License Fees shall stand escalated by 10 % every 03(Three)years during the term of the agreement to Rs.40,14,696/- till May 2020, and Rs.44,16,165/- from 1st June 2020 till lease expires on 31/10/2021.

Names of Co-Borrower Prathamesh Dream Properties Pvt. Ltd.. M/s. Prime Enterprises, Mr. Vikash Jain, Mr. Dilip Jain /Guarantors: All that piece and Parcel of warehouse building surrounded by Description of Immovable its own boundary wall known as Building "D" Wing admeasuring Property: 1.73.400 sq. Ft. of Carpet Area equivalent 2,08,080 Sq. Ft Buil Up Area along with Mezzanine Floor situated at Prathamesh Complex, Saravali Village, Opp. Vatika Restaurant, off Nasik Bhiwandi Highway, Bhiwandi, Thane 421 302. (Presently leased to Future Supply Chain Solution Limited). Reserve Price Rs. 40,96,00,000/-Earnest Money Deposit Rs. 4.09.60,000/-(10% of Reserve Price) Description of Movable Property: NIL Claims, if any, which have been put forward against the property and any other Not Known dues known to Secured creditor and value On 17/02/2020 between 3.00 p.m. to 4.00 p.m. Inspection of Property

Bid / Bid: Time and Venue of Bid E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net) on 27/02/2020 from 11.00 a.m. to 1:00 pm. For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor website i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms & condition of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids for taking particles. in the e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedabad Bidder Suppor Nos.: Mob.: 9265562821 & Help Line Nos.: 079-61200580/594/596/598; Contact Persons

Contact Person and Phone No Mr. Devang Khira - 9619 422 209 Ms. Lopa Joshi - 9821 561 422

26/02/2020 till 4:00 pm

Last date for submission of

Date: 07/02/2020

Mr. Tilak Maratha, Mobile No. +91 6351896832, email: tilak@auctiontiger.net, Mr. Akash Karhe Mobile No. +91 9833398547, email: akash.karhe@auctiontiger.net. **AUTHORIZED OFFICER** Place : Thane Pegasus Assets Reconstruction Private Limited

(Trustee of Pegasus Group One Trust - 34)

VISAKA INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Survey No.315, Yelumala Village, R.C. Puram Mandal, Sangareddy District - 502300 Telangana State. Corp. Office: "Visaka Towers", 1-8-303/69/3, S.P. Road, Secunderabad - 500 003.

CIN: L52520TG1981PLC003072 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

SI No.	PARTICULARS		Quarter Ended		Nine f	Year Ended	
		31-12-2019	30-09-2019	31-12-2018	31-12-2019	31-12-2018	31-03-2019
1	Total Income from Operations	24,287,08	23,044.78	24,127.37	82,763,16	84,690.60	1,14,844.74
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items)	851.97	604.66	1,171.42	4,956,56	7,897.19	10,034.50
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	851.97	604.66	1,171.42	4,956.56	7,897.19	10,034.50
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	614.92	1,321.31	908.63	4,243.79	5,336.33	6,740.7
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	520,34	1,132.18	908.63	3,960.08	5,377.57	6,724.11
6	Equity Share Capital	1588.10	1588.10	1588,10	1,588.10	1,588.10	1,588.10
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)		7.3				
	1. Basic	3.87	8.32	5.72	26.72	33.60	42.45
	2. Diluted	3.87	8.32	5.72	26.72	33.60	42.45

(Rs. in Lacs)

(39.32)

(39.32)

(39.32)

(39.32)

562.22

63.01

(0.70)

Nine Months Ended Year Ende

(Unaudited) (Audited

(32.07)

(32.07)

(32.07)

562.22

(0.57)

For EVERLON SYNTHETICS LTD

AMIT D. PATEL, CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Jitendra K. Vakharia

(DIN 00047777

MANAGING DIRECTOR

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 7th February, 2020.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Websites of Stock Exchanges namely, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's Website, www.visaka.co

On behalf of Board of Directors for VISAKA INDUSTRIES LIMITED Place : Secunderabad SMT. G. SAROJA VIVEKANAND

Date: 7th February, 2020

Total Income from Operations

Income after tax

a) Basic (Rs.)

b) Dilluted (Rs.)

No.

Place: Noida.

Date: 7th February, 2020

1 Total income from operations

Equity Share Capital

Notes:

Net Profit/ (Loss) for the period before tax

Total Comprehensive Income for the period [Comprising

5 Paid up Equity Share Capital (face value Rs. 10 per share)

financial results for the guarter ended 31" December, 2019.

Profit (Loss) for the period after tax and Other Comprehensive

Earnings per share (face value of Rs.10/- each) (not annualized)

Particulars

3 Net Profit/ (Loss) for the period after tax

Information on Standalone Financial Results:

Total income from operations

Particulars

2 Net Profit / (Loss) for the period / year (before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)

3 Net Profit / (Loss) the period before tax (after Exceptional items and /or Extraordinary items)

4 Net Profit / (Loss) for the period / year (after tax

(after Exceptional itmes and /or Extraordinary items)

Total Comprehensive Income [Comprising net profit

and Other Comprehensive Income/(loss) (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserves) as

Earnings Per Share (before extraordinary items)

shown in the Audited Balance Sheet)

(of 10/- each) Basic / Diluted)

3 Net Profit/ (Loss) for the period after tax

Net Profit/ (Loss) for the period before tax

Managing Director

INOX WIND LIMITED

Regd. Off.: Plot No.1. Khasra Nos. 264 to 267, Industrial Area. Village-flasal, Diett. Una-174303, Himachai Pradesh

CIW: L31901HP2009PLC031083 | Tel./ Fax: 01975-272001 | E-mail: investors.indixinoxwind.com | Website: investors.org

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31⁵⁷ DECEMBER, 2019

1. The above results were reviewed by the Austit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its

2. The above results are an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

(www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.inoxwind.com),

meeting field on 7" February, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format

of the unaudited Quarterly Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchanges' website

Ind Renewable Energy Limited

(Formerly Known as Vakharia Power Infrastructure Ltd.)

Regd. Office: 67, Regent Chambers, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN: L40102MH2011PLC221715

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER 2019

(4.12)

(4.12)

(5.43)

(5.43)

302.73

(0.18)

The auditors have conducted the limited review of the financial results for the guarter and nine months ended on Decembe

2020 and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, 7th February, 2020.

31, 2019. The audited financial results have been recommended by the Audit Committee at its meeting held on Friday 7

The above is an extract of the detailed format of 3rd Quarter and Nine Months ended on December 31, 2019 Financial

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)

Regulation, 2015. The full format of the Quarterly financial Results are available on the websites of the Company at

31-12-2019

Unaudited

17,274

(4.183)

(2.747)

(2.701)

22,192

(1.24)

(1.24)

31-12-2019

Unaudited

Quarter Ended

Audited Unaudited Audited

5.03

5.03

5.03

5.03

302.73

0.17

19,837

(697)

(453)

SINTEX PLASTICS TECHNOLOGY LIMITED Web Site: www.sintexplastics.com, E-Mail: info@sintex-plastics.com • CIN: L74120GJ2015PLC084071 Tel.No.(02764)-253500 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019 (7 In Crores, except per share data)

Everlon Synthetics Ltd.

Regd. Office: 67, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN: L17297MH1989PLC052747

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

(26.08)

(26.08)

(26.08)

(26.08)

562.22

(0.46)

The auditors have conducted the limited review of the financial results for the guarter and nine months ended 31st December, 2019. The unaudited financial results have been recommended by the Audited Committee at its meeting

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under

Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Third

Quarter and Nine Months Unaudited Financial Results are available on the websites of the Company at: www.everlon.ir

The previous financial guarter/year ended figures have been regrouped/rearranged whenever necessary to make them

held on February 7, 2020 and approved by the Board of Directors at its meeting held on February 7, 2020.

Quarter Ended

(Unaudited)

23.21

23.21

23.21

23.21

562.22

0.41

31.12.2019 30.09.2019 31.12.2018 31.12.2019 31.12.2018 31.03.201

(65.97)

(65.97)

(65.97)

(65.97)

562.22

(1.17)

940.62 954.48 779.14 2916.60 2927.38 3961.97

16.65

16.65

16.65

16.65

0.30

562.22

Sr. No.			Quarter ended 31/12/2019	Nine months ended 31/12/2019	Quarter ended 31/12/2018	
1.	Total income from operations (Net)			744.51	579.31	
2.	Net Profit/Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	(ternse)	(352.70)	(865.04)	(3.63)	
3.	Net Profit/Loss for the period before lax (after Exceptional and/or Extra	aordinary items#)	(352.70)	(1365,04)	(3.63)	
4.	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinal	ary items#)	436,31	(408.59)	26.12	
5.	 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 			(243.92)	26.02	
6.	Equity Share Capital		63.10	63.10	63.10	
7	Earnings Per Share (of Re. 1/- each) 1. Basic: (for continuing and discontinued operations) 2. Dituted:		28.33 26.62	(26.53) (24.93)	0.41 0.41	
Note	 Standalone & Consolidated Un-audited Financial Results were revertheir respective meetings held on February 7, 2020. Key numbers of Standalone Unaudited Financial Results are as under 		ommittee and a	pproved by the B	oard of Directors in (7 In Crores	
	Particulars Q	uarter ended	Nine month	s Correspo	onding Quarter	

31/12/2019 ended 31/12/2019 ended 31/12/2018 Total income from operations (Net) 1.09 3,42 Net Profit/Loss Before Tax (2.79)0.85 Net Profit/Loss After Tax (321.39)Previous period's figures have been regrouped/rearranged wherever necessary.

 Above is an extract of the detailed/full format of Unaudited Quarterly and Nine Months Financial Results (Standatone & Consolidated) filled with the Stock Exchanges under Reg. 33 of the SEBI (LODR) Reg., 2015. Full format of said Financial Results are available on the websites of BSE. & NSE at www.bseindia.com & www.nseindia.com respectively and also on the Company's website at www.sintexplastics.com. 5. #-Exceptional and/or Extraordinary items adjusted in Statement of P&L Account in accordance with Ind AS Rules. Date: February 7, 2020 For SINTEX PLASTICS TECHNOLOGY LIMITED

> SANGAM RENEWABLES LIMITED (ERSTWHILE SANGAM ADVISORS LIMITED)

CIN- L93000MH1999PLC120470 REGISTERED OFFICE ADDRESS : 501, Western Edge-1, OFF Western Express Highway, Borivali (East), Mumbai 400066 Tele No.: 022 43331500, Email id : info@sangamrenew.com, website:www.sangamrenew.com

> EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

(Rs. in Lakhs) Standalone Consolidated

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Nine Month ended	Ended	Quarter Ended	Nine Month ended
140.		31-12-19 (Unaudited)	(Unaudited)	31-12-18 (Unaudited)	31-12-19 (Unaudited)	31-12-19 (Unaudited)
1.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	122.33	409.14	141.01	239.97	596.29
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	-12.43	0.25	5.48	19.89	-24.20
4.	(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	+12.43	0.25	5.48	19.89	-24.20
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-14.64	22.72	2.77	-2.93	-52.37
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	0.00 2,081.48	0.01 2,081.48	38.37 1,001,48	0.02 2,081.48	0.02
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		61.86		-68	.05
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	-0.07 -0.07	0.11 0.11	0.41 0.41	-0.01 -0.01	-0.26 -0.26

The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine months Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company. For and on behalf of the Board of Directors

Mumbai 07-Feb-20

Keva

Sharad Kumar Saxena Whole time Director DIN: 01874149

S H KELKAR AND COMPANY LIMITED CIN: L74999MH1955PLC009593

Regd. Office: Devkaran Mansion, 36, Mangaldas Road, Mumbai - 400002 India.

Website: www.keva.co.in | E - mail: investors@keva.co.in | Tel No. +91 22 21649163, Fax No: +91 22 21649766 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December, 2019

(Rs. in Crores except earings per share									
Particulars	Quarter ended 31 Dec. 2019	Quarter ended 30 Sept. 2019	Quarter ended 31 Dec. 2018	ended 31 Dec. 2019	Nine months ended 31 Dec. 2018	ended 31 March 2019			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	290.02	278.67	256.48	843.07	778.38	1,048.12			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	24:53	18.59	31.61	71.72	92.85	114.85			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-11.93	18.59	31.61	35,26	92.85	114.85			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-11.24	14.97	21.33	22.70	67.69	87.84			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-2.47	-0.13	-7,35	-3,58	-6,72	-6.48			
Equity Share Capital	141.32	141.32	144.62	141.32	144.62	144.62			
Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	34				1	718.73			
Basic:	-0.78	1,09	1,50	1.64	4.82	6,20			
Diluted:	-0.78	1.09	1.50	1.64	4.82	6.20			

Notes: Key numbers of standalone financial results: (Rs. in Crores) Quarter Nine months Nine months Quarter Quarter ended ended ended ended ended ended 31 Dec. 31 Dec. 31 March **Particulars** 31 Dec. 30 Sept. 31 Dec. 2018 2018 2019 2019 2019 2019 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 181.57 172.11 541.60 528.44 694.04 Total income from operations 180.35 7.74 Profit before Tax 6.69 14.52 25.22 49.29 62.21 6.01 9.39 Profit after Tax 10.45 23.55 33.05 44.97 2 The above consolidated financials results of S H Kelkar and Company Limited and its subsidiaries (collectively referred to as 'the

Group') and its Joint ventures were reviewed by the Audit Committee at its meeting held on 7 February, 2020 and subsequently approved by the Board of Directors of SH Kelkar and Company Limited ('the Company') at its meeting held on 7 February 2020 The statutory auditors of the Company have conducted limited review on the above results for the quarter and nine months ended 31 December 2019 pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred to as "the Listing Regulations, 2015"). The limited review does not contain any qualifications. The above results are filed with the Stock Exchanges and available on Group website -www.keva.co.in. 3 The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on

Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended on 31 December. 2019 and nine months ended 31 December 2019 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website - www.keva.co.in

31 December 2019 and nine months ended 31 December 2019, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing

4 Basic and Diluted earning per share for the guarter and nine months ended 31 December, 2019 is adjusted for the effect of treasury shares held by the Company For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Kedar Vaze than Titale 2020 epapr. in Director and Chief Executive Officer Date: 07/02/2020

www.vakharia.in and Stock Exchanges BSE (www.bseindia.com)

Place: Mumbai

BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED Regd Office: 534. Sardar Vallabhbhai Patel Road. Opera House. Mumbai - 400 007.

CIN: L74999MH1919PLC000557 Tel.:022-23612195 / 96 / 97, Fax:022-23634527, e-mail: bcma@bcma.in, website:www.bcma.in

₹ in Lacs (Except for Per Share data) Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2019

Sr.	Particulars	Quarter Ended	Nine Months ended	Quarter Ended
No.		31-12-2019	287.2 0 287.2 2 218.2	31-12-2018
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations (net)	224.79	653.25	211.5
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	96.30	287.28	72.1
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	96.30	287.28	72.1
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	72.82	218.28	52.20
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income after tax)]	72.88	218.46	51.2
6	Equity Share Capital (Face Value or ₹ 10/- each)	40.00	40.00	20.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-		
8	Earning Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic :	18.20	54.57	13.0
	(b) Diluted :	18.20	54.57	13.0

CHIRAG C. DOSHI

Place: Mumbai **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** Date: 7th February, 2020 (DIN: 00181291)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly & Nine Months Ended Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.bcma.in.





स्कायवॉकवस्न तरुणीने मारली उडी

ठाणे पूर्वेकडील कोपरी टीएमटी बस स्थानक येथील स्कायवॉकवरून तरुणीने उडी मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अंजली कश्यमप (१९) रा.विरार असे तरुणीचे नाव असून तिने स्कायवॉकवरून का उडी मारली, याचा तपास कोपरी पोलीस करीत आहे. तिच्यावर कोपरीतील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विसर येथे राहणारी अंजली बुधवारी ठाण्यातील लोकमान्यनगर येथे राहणाऱ्या मावशीकडे आली होती. ठाण्यातील आर,जे.ठाकूर महाविद्यालयात तिची एमएचसीआयटीची परीक्षा होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी जाते. असे सांगून निघालेल्या अंजलीने सायंकाळच्या सुमारास कोपरीतील स्कायवॉकवरून स्वतःला झोकून दिले. यात पाठीवर पडल्याने तिच्या मणक्याला जबर मार लागला आहे. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तिला खाजगी रुणालयात दाखल करून पोलीस नियंत्रण कक्षाला खबर दिली. अधिक तपास कोपरी पोलीस करीत आहेत.

मृत्यूशी झुंझ अपयशी, अंधारीत तणावपूर्ण शांतता

घरात घुसून पेटविलेल्या महिलेचा मृत्यू

औरंगाबाद । प्रतिनिधी

अंधारी (ता. सिल्लोड) येथे घरात घुसून रॉकेल टाकून पेटविलेल्या महिलेचा उपचार सुरू असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्या महिलेस पेटविले होते. संगीता प्रभाकर कांबळे (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगीता घरात आराम करीत असताना आरोपी संतोष सखाराम मोहिते याने संगीताचे दार ठोठावले. दार उघडताच आरोपी बळजबरीने तिच्या घरात घुसला. संगीताने त्यास घरातून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर आरोपीने वाद घालून अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.या घटनेत गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत संगीतास औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून वॉर्ड क्रमांक २२/२३ मध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव, डॉ. बीडकर हे तिच्यावर उपचार करीत होते. संगीता ९५ टक्के जळालेली जाईल. यानंतर त्यांचा मृतदेह

छोट्या बातम्या

घरकुलसाठी लाभार्थ्यांना

मिळेना निधी

चांदवड । घरकुल आवास योजनेत विभागात नाशिक

जिल्हा आघाडीवर असला तरी चांदवड तालुका मात्र यात

पिछाडीवर आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतीत

मंजूर घरांना पुढील कामासाठी प्रशासनाकडून निधीच

मिळत नसल्याने ऐन थंडीत लाभार्थ्यांना उघड्यावर रात्र

काढावी लागत आहे. चांदवड नगरपरिषदेला मंजूर १२०

घरकुलासाठी काम सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला

कामाच्या प्रगतीनुसार मंजूर निधीची हप्ते लाभार्थ्यांना

मिळाली. मात्र आता अनेक घरांची कामे व्यवस्थित सुरू

असतांनाही निधी मिळत नाही. प्रशासनही सरकारकडून

निधी मिळत नसल्याने हतबल झाले आहे. घरकुलांच्या

उर्वरित निधीसाठी महिला, पुरुष मुलाबाळांसमवेत वेळोवेळी आक्रमक होऊन नगरपरिषद प्रशासनाकडे जाब

विचारण्यासाठी आले. मात्र त्यांची वेळोवेळी आश्वासनावर

बोळवण करण्यात आल्याने लाभार्थी व कुटुंबीय

आश्वासनावर आस लावून बसले आहेत. राज्य सरकारकडून

घरकुलासाठी निधी देण्यात आला आहे. मात्र केंद्र

सरकारचा घरकुल निधीचा हिस्सा अजून मिळालेला नाही.

सराफावर गोळीबार:

एक जखमी एक ठार

संगमनेर । संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरात सराफावर गोळीबार करत लुटारूंनी लाखो

रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटल्याची घटना

बुधवारी (५ फेब्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास

घडली. यामध्ये सराफास सोडविण्यासाठी गेलेल्या

अविनाश सुभाष शर्मा (वय ३६) या दुचाकी स्वरावर

लुटारूंनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तर,

सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी असून

त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लुटारुंनी सराफाकडील मुद्देमाल घेऊन नाशिकच्या

दिशेने पोबारा केला. याबाबत सविस्तर माहिती अशी

की, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास साई कृपा

ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दकान

बंद करून घराकडे वेगणार कार एम एच १२ ई एम -

०१०७ मधून चालले होते. आदर्शनगर येथे असलेल्या

घारच्या बाहेर ते पोहचताच अज्ञात तीन ते चार

लुटारूंनी त्यांच्यामागून दुचाकीने येत कारमध्ये बसले.

त्यातील तिघांनी गाडीच्या काचा फोडत सराफास

दमदाटी करण्यास सुरु केली. गाडीच्या फोडलेल्या

काचेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. चिंतामणी

यांची पत्नी आरती त्यांना सोडवण्यासाठी आल्या

तृतीयपंथीयांचे

जिल्हाकचेरीसमोर धरणे

अमरावती । सीएए कायद्याच्या विरोधात बंदची

हाक देणाऱ्या वंचित बहुजन अघाडीच्या कार्यकर्त्यांवर

२४ जानेवारी रोजी गाडगेनगर ठाणेदार व पोलिसांद्वारा

लाठीहल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ

कार्यालयावर एक दिवसीय धरणे देण्यात आले.

यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व

कार्यकर्ते सहभागी होते. मागणीचे निवेदन

लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी

पोलिसांत तकार दिली असताना कुठलीही कारवाई

करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने

मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी

त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले

आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित जयहिंद

चौकालगतच्या जागेत घरकूल बांधून देण्यात यावे,

त्यांच्या नावाने पीआर कार्ड देण्यात यावे आदी

मागण्या निवेदनात नमूद आहेत.

देण्यात

बुधवारी

जिल्हाधिकारी

आले.यामध्ये

तृतीयपंधीयांतर्फे

जिल्हाधिकाऱ्यांना

असता त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली.

यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्याचा.



असल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी डॉक्टरांसमक्ष तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला होता. त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष मोहितेविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी सायंकाळपासून संगीताचा श्वास मंदावला होता. डॉक्टर तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज संपत्नी. संगीता यांच्या मृत्यूची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबड़े यांनी दिली.

गुरुवारी सकाळी शवविच्छेदन

गुरुवारी सकाळी रुग्णालयात शवविच्छेदन केले अंत्यविधीसाठी त्यांच्या माहेरी अंधारी येथे नेण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, दोन

मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला चालवा -खासदार इम्तियाज जलील यांची लोकसभेत मागणी

वर्ध्यांच्या हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर दोनच दिवसांनी सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात महिलेला जिवंत जाळण्यात आल्याचे नमूद करीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंधारीतील जळीत महिला घाटी रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे. या आरोपीविरुद्ध

नागपूर । हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या शिक्षक तरुणीचा ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. बुधवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती नाजूक असून शरीरातील मुख्य अवयव सुस्थितीत आहेत. दरम्यान, तिच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून चार लाख रुपयांची मदत बँक खात्यात वळती करण्यात आली आहे.

तरुणीवर सध्या ऑरंजसिटी अतिदक्षता हॉस्पिटलमधील विभागात उपचार सुरू आहेत. प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवतकर, क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. राजेश अटल, कान- नाक- घसा तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ सावजी, फॉरेन्सिक स्पेशालिस्ट डॉ. निनाद गावंडे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद पांडे, रेडिऑलॉजिस्ट डॉ. निशिकांत लोखंडे, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. नीता देशपांडे, डॉ. अनिल पांडे यांच्यासह डॉक्टरांची टीम तरुणीच्या प्रकृतीवर अहोरात्र देखरेख ठेवून बुधवारी रुग्णालयाद्वारे


जलदगती न्यायालयात खटला शिक्षा द्याची, अशी मागणी चालवून आरोपीला फाशीची

पीडितेच्या प्रकृतीसंदर्भात बुलेटिन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तिची प्रकृती अद्याप गंभीर सांगण्यात आली आहे. पण हृदय, फुफ्फुस, मेंदू ही शरीरात जीवनावश्यक अवयव वा मर्मस्थळे चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे. २४वर्षीय पीडितेच्या गळा, छाती, चेहरा, डावा हात, गळा, मानेच्या भागाला भाजल्याच्या जखमा आहेत. त्यामुळे गळ्याच्या आतील अन्ननलिका आणि श्वासनलिकेला आतल्या बाजुने आगीच्या ज्वाळांनी भाजण्याची पालकमंत्री केदार, हिंगणघाटचे समीर आमदार यांनी पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस सद्य:स्थितीबाबत पीडितेच्या सांगताना डॉ. सुनील केसवानी यांनी पीडितेवर सातत्याने लक्ष असून वेळोवेळी करण्यात आलेल्या उपाययोजनांमळे ती जिवंत असल्याचे सांगितले. पुढील सात दिवस अधिक असल्याचेही ते म्हणाले.

आताचा काळ हा सर्वगुणसपन्न- राज्यपाल

राज्यपालांच्या हस्ते ५० विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान

शिक्षण प्रणालीत बदल होत असून, विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा असे नवीन शिक्षण धोरण येत आहे. सर्वच क्षेत्रात काम करता यावे असे विद्यार्थ्यांचे एकात्मीक व्यक्तीत्व असणे गरजेचे आहे. देशाला पुढे न्यायचे असेल तर आपली तपस्या,साधना,त्यागाची भूमिका असली पाहिजे तेव्हाच आपल्यातून कार्यक्षम शास्त्रज्ञ,सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतील असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे विद्यार्थ्यांना केले.डॉ. देशमुख पंजाबराव विद्यापीठाच्या ३४ वा दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होते. दीक्षांतपिठावर प्रमुख अतिथी म्हणून कृषीमंत्री दादाजी भुसे,कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष आदित्य कुमार मिश्रा तसेच डॉ.पंदेकविचे डॉ. विलास भाले,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू उपस्थिती राज्यपालांच्याहस्ते ५० विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.पदवी व विद्यार्थ्यांनाही त्यांनी सामुहिक पदवी प्रदान केली.कृषीमंत्री भूसे यांनी कृषी विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना सुवर्णसह विविध ६४ पदके प्रदान केली.



राज्यपाल म्हणाले, प्रत्येक जण ही आज नोकऱ्यांच्या शोधात आहे. सत्तेत जे होते नंतर नाहीत असे विरोधी पक्षाचे नेतेही नोकयांचा प्रश्न उपस्थित करीत आहेत.पण खेड्यातून

मला सांगायचे आहे , मी गरीब कुटुंबातील आहे. अनवानी पायाने येवून शालेय पूर्ण पदवी,पदव्यूत्तरपर्यंतचे शिक्षण स्वत: काम करू न पूर्ण केले,महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस यांचा आर्दश डोळयासमोर ठेवून आम्ही वाटचाल केली. म्हणूनच आज मी एका

महत्त्वाच्या राज्याचा राज्यपाल आहे.

क्षमता प्रत्येकात तुमच्यातही भावी राष्ट्रपती दडला

आजची खरी गरज आहे.आम्ही चंद्रयान मोहिम हाती घेतली,यावेळी यशस्वी झालो नाही पण आम्ही नक्कीच चंद्रावर यान पाठवू,त्यासाठी धेय्य निश्चित असल पाहिजे,कृषी क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी स्वामिनाथन होण्याचे स्वप्न बघुन त्यादृष्टीने श्रम घेण्याची गरज असल्याचे ते राज्यपाल भगतसिंह म्हणाले. कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे गुणगाण केले.

... अर्जदार

मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ, नायगांव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

जाहीर नोटीस

वैश्य सहकारी बँक लि., मुंबई

युनिट नं. २५/ए, तळ मजला, अध्यारू इंडस्ट्रियल प्रिमिइसेस,

सन मिल कंपाऊंड, लोअर परेल (पश्चिम) मुंबई - ४०००१३.

अनुक्रमांक १ ते ३ ... जाब देणार खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६.०२.२०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

भ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्र.	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	पुढील सुनावर्ण तारीख
9	Mr. Mohmd Saeed Mohmd Ibrahim Shaikh (LNEVL-206) Mr. Bonaventure V. Soaris Mr. Virendrakumar Yadav M/s. Riddhi Siddhi Auto Deal Prop. Mr. Sanjay jaiswal	9 2 3	૨५.99.98	909/ 89८५/ २०१९	₹0,4८८/-	₹६.०२.₹
2	Mr. Prasad Shraddhanand Rege (LNERIDHI-347) Mr. Gopinath Parshuram Sawant Mr. Rajeshkumar Shantaram Mishra M/s. Riddhi Siddhi Auto Deal Prop. Mr. Sanjay jaiswal	100	૨५.99.98	909/ 8929/ 2098	48, <i>८</i> 86/-	२६.०२.२
3	Mr. Salim Mastan Shaikh (LNERIDHI-381) Mr. Abdul Gaffar A. Momin Mr. Kamalaprasad S. Gond M/s. Riddhi Siddhi Auto Deal Prop. Mr. Sanjay jaiswal	3 5	૨५.99.9९	909/ 89 <i>८८/</i> 8989	४,४२,०६५/-	₹६.०२.₹

ही नोटीस आज दिनांक ०५.०२.२०२० रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



श्री. सुनिल बनसोडे उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई

सही/-

नाशिक येथे राज्यस्तरीय वकील परिषद

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेमार्फत १५ व १६ फेब्रुवारीला राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन नाशिक जिल्हा कोर्टाच्या आवारात यावेळी करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षीत जिल्हा कोर्टाच्या इमारतीच्या कामाचे उद्घाटनही होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, राज्य वकील परिषदेचे मुख्य समन्वयक ॲंड. जयंत जायभावे आणि **अंड.** नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.जलद न्यायदान हा पक्षकाराचा भूत अधिकार आहे.

त्याच्या अंमलबजावणीसाठीची माध्यमे व उपाय, सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा पातळीवरील न्यायालयाचे विकेंद्रीकरण होणे, ही काळाची गरज

आहे. सक्षम, प्रभावी आणि मोफत कायदा सहाय्य-मूलभूत अधिकार आणि विकली व्यवसायापुढील नवीन आव्हाने आणि उपाय, अशा महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड आणि न्यायमूर्ती भूषण गवई हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सॉलिसिटर जनरल ॲंड. तुषार मेहता, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सिंग, ॲडव्होकेट जनरल ॲड. आशुतोष कुंभकोणी, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड. ए. एन. एस. नाडकर्णी, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड. मननकुमार मिश्रा, ज्येष्ठ वकील ॲड. शेखर नाफडे आणि ॲड. राजेंद्र रधुवशा राहणार आहे.

यावेळी न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा सत्कार केला जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, विरोधी

पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब, दादा भुसे, महापौर सतीश कुलकर्णी हे मान्यवर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला ॲड. मनीष बस्ते, माजी महापौर ॲड. यतीन वाघ उपस्थित होते. परिषदेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व विकलांनी आपली नावे त्वरित नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीबाबतचा तपशील बार कौन्सीलच्या कार्यालयात व वेबसाइटवर उपलब्ध आहे.

परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे. राजकीय इच्छाशक्ती वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. अगदी वाहनांच्या पार्किंगपासून नियोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित

अँड. नितीन ठाकरे अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन

वाहतूक नियम मोडणाऱ्या

पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांवर नेहमीच कारवाई होत असते.यात पोलीस लिहिलेल्या अथवा पोलीस खात्यातील वाहन चालकावर कधी कारवाई झाल्याचे ऐकिवात नव्हते.मात्र,ठाणे पोलिस आयुक्तांच्या निर्देशावरून शु÷वारी वाहतुकीचे नियम मोडणार्या पोलिसांवरच कारवाई केली आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयासमोरच किमान ४÷ हुन अधिक पोलिसांवर ई चलनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याने पोलीस दादांच्या दादागिरीवर एकप्रकारे अंकुश बसला.

सरकारकड्न डिजिटल व्यवहाराला चालना दिली जात असल्याने ठाणे शहर वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई सुरु केली आहे.रस्त्यावर अथवा सिग्नलवर एखाद्या वाहन चालकाने

नियम तोडल्यास वाहतूक पोलिस वाद न घालता तत्काळ वाहनाचा फोटो काढ्न ई-चलन वाहन देतात,वाहनाच्या नंबरवरून वाहन धारकांचा छडा लावून हे ई-चलन पाठवले जात असून हा दंड संबंधित वाहनचालकाने केव्हाही भरण्याची मुभा असते.त्यामुळे वादविवादाचे प्रमाण कमी झाले असले तरी पोलीस केवळ सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करीत असल्याची ओरड होत होती.याला छेद देण्यासाठी गेल्या काही दिवसापास्न नियम मोडणाऱ्या सर्वसामान्यांसह पोलीस दादांवरदेखील ई चलनचा

येत उगारण्यात आहे.शु÷वारी कामानिमित्त ठाणे आयु क्तालयात कामकाजानिमित्त आलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली.ठाणे नगर पोलीस ठाण्याचे या कारवाईमध्ये सुमारे ४÷ हुन असताना त्या पोलिसांचा वाहन कारवाई मध्ये सापडले.

परवाना तसेच दुचाकी कोणाच्या नावावर आहे.याचीही तपासणी केली जात होती आपल्यावर कधीच कारवाई होणार नाही.अशा भ्रमात असलेल्या अनेक विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलीस उपनिरीक्षक अशोक पोलिसांवर कारवाई करण्यात बाराते यांच्या पथकाद्वारे केलेल्या आली.या कारवाईत पकडण्यात आले अगदी गृह रक्षक दलाच्या अधिक पोलीस कचाट्यात जवान तसेच,पोलीस शिपाई आणि सापडले. ही कारवाई करत काही उच्चपदस्थ पोलीसही या

स्वतंत्र

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित

29.92.209 तपशील रोजी संपलेले रोजी संपलेले रोजी संपलेले त्रैमासिक त्रेमासिक कार्यातून एकूण उत्पन्न (निब्बळ) 24.25 34.649 जलावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (9.908 कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा /(तोटा (450.308 (9624.234) अपवादात्मक बाबीं पश्चात) करपश्चात कालावधीकरिता जित्तळ जफा /(तोटा (486.308 9.860 कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न (480.308) (9624.234) 9.860 भरणा केलेले सम भाग भांडवल 98698.968 (भाग किंमत रु. १०/- प्रत्येकी) 335.0) 9. मूळ (0.690 . सौम्यीकृत (335.0) (0.600

ॲव्हान्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड

CIN: L51900MH1985PLC035210

नोंद. कार्यालयः कार्यालय क्र. ७, ५ वा मजला, ब्लॉक-ए, ऐड्यून बिल्डींग, १ ला घोबी तलाव मार्ग,

मुंबई-४००००२ . ईमेलः info@avance.in/avancetechnologiesltd@gmail.com;

वेबसाईटः www.avance.in; दूरध्यजीः +११९९८७०५३७२५

वित्तीय निष्कर्षाच्या विवरणपत्राचा सारांश

ॲव्हान्स टेक्नॉलॉजीस लिमिटड़ करित श्रीकृष्णा भामिदिपती व्यवस्थापकीय संचालव हीआयएन : ०२०८३३८४

राष्ट्रपती पदकाने पोलिस निरीक्षकाचा सन्मान

औरंगाबाद । प्रतिनिधी

औरंगाबाद शहर पोलिस दलाला पोलिस निरीक्षक गौतम पातारे हे नाव नवीन नाही. पोलिस दलात गेल्या २५ वर्षांपासून झोकून दिलेले हे व्यक्तिमत्व आहे. नुकतेच त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने गौरवण्यात आले. कोणताही गुन्हा हा उघड होतोच त्यासाठी फक्त परिश्रम घेतले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका नेहमीच मांडली आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी विविध गंभीर गुन्ह्यांची उकल केलेली आहे.

गौतम केशव पातारे (वय ५१) हे १९९५ साली पीएसआय म्हणून



पोलिस दलात रुजू झाले. देवनार मुंबई येथे त्यांची पहिली पोस्टिंग होती. सध्या दहशतवाद विरोधी पथकात पातारे कार्यरत आहेत. २५ वर्षांच्या कार्यकालात मुंबई आणि नंतर औरंगाबाद येथे त्यांनी कर्तव्य बजावले. आतापर्यंत पातारे यांना २७० रिवॉर्ड तसेच ५१ प्रशंसापत्र मिळाले असून अडीच लाखांचे कॅश रिवॉर्ड देखील मिळाले आहे.

वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ व्य नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकहे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे. संपलेल्या त्रैमासिक /नऊमाहीच्या अलेखापरिक्षित वित्तीर बिष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे. गत वर्षांचे आकहे जेथे आवश्यक वाटलें तेथे पुनःगठीत / पुनःव्यवस्थापित / पुनः वर्गीकृत करण्यात

दिनांक : ०७.०२.२०२०

ठिकाण : सुंबई